

Regd. Office: 214, Empire House, Dr. D. N. Road, Ent. A. K. Nayak Marg, Fort, Mumbai - 400 001. Website: www.weizmann.co.in, Email: contact@weizmann.co.in

Tel. Nos:022-22071501 (6 lines) Fax No.: 022-22071514

27th June, 2024

National Stock Exchange of India Limited

Listing Department Exchange Plaza, C-1, Block-G, BandraKurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051. Fax No. 26598235/8237 /8347.

Symbol: WEIZMANIND

BSE Limited

Corporate Relation Department, Listing Department, PhirozeJeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 023. Facsimile No. 22723121/22722037 /2041

Scrip Code: 523011

Dear Sir/ Madam,

Sub: Submission of Newspaper Advertisement pursuant to Mandatory Transfer of Equity **Shares to the Investor Education and Protection Fund Authority**

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company would like to inform you that in compliance with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, the Company has published notice in following newspapers on 27th June, 2024:

- 1. Financial Express
- 2. Mumbai Lakshadeep

Please find enclosed herewith the above advertisements.

You are requested to take the same on record and oblige.

Thanking you.

Yours Sincerely, For Weizmann Limited

Ami Purohit Company Secretary

Encl. as above

FINANCIAL EXPRESS

V. O. CHIDAMBARANAR PORT AUTHORITY MARINE DEPARTMENT, TUTICORIN- 628 004. NOTICE INVITING TENDER(NIT) Online Electronic Tenders are invited by V.O. Chidambaranar Port Authority, Tuticorin from experienced, reputed and financially sound contractors, as stipulated in the tender focument for the following work:

Tender No. M-TECH/60T BP and above Tug/ASTDS/2024-25 Supply, Manning, Operation and Maintenance of 1 no 60Ton Bollard Pull and above Highly Manceuvrable ASD Tug to be built as per the ASTDS standard for V.O.C Port on hire basis Name of Work for a period of seven years Estimated value of Work ₹82,84,68,000 plus applicable GST. f Tender online 28/06/2024 @ 1000hrs Bid submission end date

23/07/2024 upto 1600hrs and Time Note: For further details and updates on the above works, please visit https://www.vocport.gov.in/NewTenders.aspx and Central Public Procurement Porta e-Procurement) at https://etenders.gov.in/eprocure/app Dy. Conservator



The Tata Power Company Limited, Smart Center of Procurement Excellence, 2" Floor, Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Sahar Airport Road Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India (Board Line: 022-67173917) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING TENDER (NIT)

The Tata Power Company Limited invites tenders from eligible venders for the following package (Two Part Bidding) in Transmission division, Mumbai.

Supply and Services for 33KV GIS along with associated equipment at Kalyan, Vikhroli and Saki Receiving Stations in Mumbai (Package Reference no.: CC25NP019). For downloading the Tender documents (Including procedure for participation in tender) for above tender, please visit Tender section on website https://www.tatapower.com Last day for

paying the tender fees and submission of authorization letter is 1500 hrs of 05" July 2024 for above tender. Also, all future corrigendum's (if any), to the above tenders will be informed on Tender section on website https://www.tatapower.com.only.



(Corporate Contracts Department) The Tata Power Company Limited, Smart Center of Procurement Excellence, 2nd Floor, Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Sahar Airport Road Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India (Board Line: 022-67173917) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING TENDER (NIT)

The Tata Power Company Limited invites tender from eligible vendors for the following tender package (Two-part Bidding) in Mumbai.

1) Supply of ACCC High Ampacity Casablanca Conductor along with hardware accessories for Mumbai Transmission (Package Reference CC24AA020).

Outline Agreement (Rate Contract) of 03 years for Tree Trimming services in RoW of EHV Transmission Overhead Lines at various locations (Package Reference CC24AA023).

3) Supply of Audio Frequency transmitter (03 no.) & Receiver (03 no.) for EHV cable identification. (Package Reference CC25DDM016).

 Implementation of SD-WAN Solution for Corporate IT Network (Package Reference CC25SAS016). For detailed NIT, please visit Tender section on website https://www.tatapower.com.

For Tender No 1,2 & 3 Interested bidder to submit Tender Fee and Authorization Letter by 1500 Hrs. Monday, 08th July 2024. For Tender No 4 Interested bidder to submit Tender Fee, Authorization Letter along with

Complete Bid Document by 1500 Hrs. Wednesday, 17" July 2024. Also, all future corrigendum's (if any), to the above tender will be informed on website

https://www.tatapower.com.only.

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT (Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India

(Voluntary Liquidation Process) Regulations, 2017) FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF

	TAIHE (INDIA) OPTOELECTRONIC TECHNOLOGY PRIVATE LIMITE					
RELEVANT PARTICULARS						
1,	NAME OF CORPORATE PERSON	TAIHE (INDIA) OPTOELECTRONIC TECHNOLOGY PRIVATE LIMITED				
2.	DATE OF INCORPORATION OF	07/05/2019				

CORPORATE PERSON AUTHORITY UNDER WHICH CORPORATE REGISTRAR OF COMPANIES, MUMBAI PERSON IS INCORPORATED/ 4. CORPORATE IDENTITY NUMBER / U74990MH2019FTC325054 LIMITED LIABILITY IDENTITY NUMBER OF CORPORATE PERSON 5. ADDRESS OF THE REGISTERED UNIT NO.611 , RELIABLES PRIDE, ANAND NAGAR, OFFICE AND PRINCIPAL OFFICE (IF ANY) OPP, HEERA PANNA MALL, JOGESHWARI (W), MUMBAI - 400102 OF CORPORATE PERSON LIQUIDATION COMMENCEMENT DATE 24/06/2024 OF CORPORATE PERSON

NAME, ADDRESS, EMAIL ADDRESS, RAJAN DESHRAJ AGARWAL ADDRESS: OFFICE NO. 76B. 7TH FLOOR, TELEPHONE NUMBER AND THE MITTAL TOWER, FREE PRESS JOURNAL ROAD, REGISTRATION NUMBER OF THE LIQUIDATOR NARIMAN POINT, MUMBAI - 400021. EMAIL ID: iprajanagarwal@gmail.com PROCESS EMAIL ID : liq.taihe@gmail.com MOBILE: 9821122607 / 9137961449 REGISTRIATION NO

R LAST DATE FOR SUBMISSION OF CLAIMS 24/07/2024 Notice is hereby given that Taihe (India) Optoelectronic Technology Private Limited has commenced voluntary liquidation on 24/06/2024. The stakeholders of Taihe (India) Optoelectronic Technology Private Limited are hereby

called upon to submit a proof of their claims, on or before 24/07/2024, to the liquidator at the address mentioned against item 7. The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other

stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Date: 27/06/2024 Place: Mumbai

Rajan Deshraj Agarwal IBBI/IPA-001/IP-P01069/2017-18/11760

IBBI/IPA-001/IP-P01069/2017-18/11760



CIN No.: L65990MH1985PLC038164 Regd. Office: Empire House, 214, Dr. D N Road, Ent. A. K. Nayak Marg, Fort, Mumbai - 400001., Tel No. 91-22-22071501 (6 Lines) Fax No.: 91-22-22071514

Email ID: investorsgrievance@weizmann.co.in, Website: www.weizmann.co.in NOTICE Mandatory transfer of equity shares to Investor Education and Protection

Fund Authority ("IEPF Authority") (For attention of the Equity Shareholders of the Company)

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") the Equity Shares of the Company in respect of which the dividend has not been paid or claimed during the past seven consecutive years from 2016-17 shall be transferred by the Company to the Demat Account of IEPF Authority.

In accordance with the procedure prescribed under the Rules, individual communication is being sent to those shareholders at their latest available address who has not claimed dividend with respect to the Equity Shares held in the Company during the past seven years from F. Y. 2016-17 and whose shares are liable to be transferred to IEPF Authority. The Company has uploaded the details of such shareholders and their equity shares due for transfer, including their Folio Nos.or DP ID - Client ID details, on its website www.weizmann.co.in. The shareholders are requested to visit the website in order to verify the details of the equity shares liable to be transferred to the IEPF Authority.

In case the Company does not receive any valid claim from the concerned shareholders before 24th September, 2024, the Company shall with a view to comply with the Rules, transfer the shares to the IEPF Authority by the due date by following the due process as enumerated in the Rules which is briefly as under

i) In case of shares held in physical form: The Company would be issuing duplicate share certificates in lieu of the original share certificates and will convert them in DEMAT form for the purpose of transfer to the IEPF Authority. Upon such issuance, the original share certificates will stand automatically cancelled and will be deemed non-negotiable thereafter.

ii) In case of shares held in demat form: The shares will be transferred to IEPF Authority by way of Corporate Action.

Kindly note that all future benefits, dividends, if any, arising on such shares would be transferred to IEPF Authority.

The shareholders may further note that this notice and the details uploaded by the Company on its website should be considered as adequate notice in respect

of issue of the duplicate share certificates by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF Authority, pursuant to the Rules. You may be pleased to note that the Equity shares transferred to IEPF Authority, including the benefits accruing on such shares, if any, can be claimed back from

the IEPF Authority upon following the procedure prescribed under the Rules. The Rules are available on the website of the IEPF Authority at www.iepf.gov.in. In case, the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agents, **Bigshare Services** Private Limited, Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai – 400093, Contact Nos. 022 - 62638200/222/223, Email: investor@bigshareonline.com

For Weizmann Limited Place: Mumbai Ami Purohit Date: 26.06.2024 **Company Secretary**

INOX GREEN ENERGY SERVICES LIMITED

Read, Off.: Survey No. 1837 & 1834 At Moie Jetalpur, ABS Towers, 2rd Floor, Old Padra Road, Vadodara, Guiarati-390007 CIN: L45207GJ2012PLC070279 | Tel: 0265-6198111/2330057 | Fax: 0265-2310312 | Email: investor@inoxgreen.com | Website: www.inoxgreen.com

NOTICE TO SHAREHOLDERS REGARDING 25TH EXTRA-ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 25th Extra-ordinary General Meeting (EGM) of the Company will be held on Thursday, 18th July, 2024 at 12:30 P.M. (IST) through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM) facility in

compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') read with relevant Circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India ('SEBI'). Members will be able to attend the EGM through VC/ OAVM facility only. The Notice of 25th EGM has been sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are

registered with the Company or Depositories. The Notice of 25th EGM is also available on the websites of the Company; www.inoxgreen.com, Stock Exchanges i.e. BSE Limited; www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited; www.nseindia.com and National Securities Depository Limited ('NSDL'); www.evoting.nsdl.com The Company has arranged e-Voting facility ('remote e-Voting' and 'e-Voting during the EGM') for all its Members holding

shares in physical or demat mode, as on the Cut-off date i.e. Thursday, 11th July, 2024 through the e-Voting platform of NSDL in respect of the Resolutions to be passed at the EGM. Only Members holding shares of the Company as on the abovementioned Cut-off date shall be entitled to avail the e-Voting facility. Voting rights shall be reckoned on the paid-up value of the shares registered in the name of the Member(s) of the Company as on the Cut-off date. All eligible Members are requested to note following schedule of e-Voting facility:

Particulars	Date
Date of completion of dispatch of Notice of 25" EGM	26th June, 2024
Date and time of commencement of remote e-Voting	15th July, 2024 at 09:00 A.M (IST)
Date and time of end of remote e-Voting	17th July, 2024 at 05:00 P.M. (IST)
Date of e-Voting during EGM	18 th July, 2024
Date of declaration of result	Within 2 working days of conclusion of EGM

All eligible Members and persons who become Members of the Company after the dispatch of the Notice may follow the instructions for e-Voting facility, manner of attending/ joining EGM through VC/ OAVM and registering/ updating e-mail address and phone number of Members as mentioned in the Notice of EGM. The Members who cast their vote by remote e-Voting may attend the Meeting through VC/ OAVM but shall not be entitled to cast their vote again during the EGM. Vote once casted by the Member shall not be allowed to be changed subsequently. Please note that remote e-Voting shall be disabled by the NSDL beyond the date and time specified in the above schedule.

Members having any grievance connected with e-Voting may contact Ms. Pallavi Mhatre 022-48867000 or may send an e-mail NSDL on evoting@nsdl.co.in.

By order of the Board of Directors For Inox Green Energy Services Limited

Place : Noida Anup Kumar Jain Date : June 26, 2024 Company Secretary

इंडियन बैंक

Stressed Asset Management Large Branch: Indian Bank, 73, 7th Floor, Mittal Chamber, Nariman Point, Mumbai - 400 021. Mail Id : armbmumbai@indianbank.co.in

E-AUCTION ON 15.07.2024 11:00 A. M. TO 4:00 P.M. UNDER SARFAESI ACT 2002 "AS IS WHERE IS BASIS. AS IS WHAT IS BASIS" through E-Auction platform provided at the website https://www.mstcecommerce.com

APPENDIX-IV-A" [SEE PROVISO TO RULE 8 (6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. NOTICE is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below Described immovable property mortgaged charged to the Secured Creditor, the Symbolic / Physical Possession of which has been taken by the Authorized Officer of Indian Bank, Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" AND "WHATEVER THERE IS" on the date mention below for recovery as follows:-

Sr. No.	Description of the Property with Property ID No. (Status of Possession)/ Date & Time of Inspection	Name of the Borrower / Guarantor / Mortgager with address	Amount of Secured Debt	Reserve Price (In Rs.) Earnest Money Deposit (In Rs.) Bid Incremental Amt. (In Rs.)	Branch Name & Authorised Office's name and Contact No
1.	and parcel of the property consisting of approximately 17.439 cents of land in Survey No. 622/1, 623/5, 2225/1 together with building thereon situated in Chembukkavu village, Thrissur SRO, Thrissur Dist., Kerala State. Property ID No.:	 M/s. In & Out Advertising Pvt. Ltd. (Borrower) Office / Factory Adress: 601-603, Kshitij Opposite Andheri Sports Complex, Veera Desa Road, Anheri West, Mumbai - 400058, Regd Office Address: 12, Jain Chambers, 3rd Floor 557, SV Road, bandra (West), Mumbai - 400050 Mr. A. V. Gopalkrishnan Iyer (Guarantor and Mortgagor), Bunglow No. 1, Sunny Side unit, 2nd Class Lane, Lokhandwala Complex, Ander (West), Mumbai - 400053. Mrs. Radha Gopalkrishnan Iyer, (Guarantor and Mortgagor) Mr. Prashant Gopalkrishnan Iyer (Gurantor),	Rs. 4,82,66,540.29 (Rupees Four Crores Eighty Two Lakh Sixty Six Thousand Five Hundred and Forty And Twenty Nine paisa Only) as on 30.09.2023	Rs. 194.00 Lakhs Rs. 19.4 Lakhs Rs. 1.00 Lakhs	Manisha 9899600207
H	Bank Site	IBAPI Site Image		S	ale Notice
				200	
2.	Industrial shed, Mouje Vadgad Khurda, Srv. No.36/1/1,0 Sinhgad Road, Behind Hot Greenfield, Pandurang Industri Area, Vadgaon Khurda, Pun 411041 in the names of Mr Kamal Ramdas Dedgadmeasuring built -up area aper Regularisation Certificate 293.23 Sq. mt. Boundaries of the property: i. East- By property of Mr. Rat & Mr. Gandhi, ii. West- Broad 20 ft. iii. North- Broperty of Mr. Kute. iv. South By Road 14 ft. Property ID No.: IDIB30013489800C (Physical Possession) Date & Time of Inspection 11.07,2024	Company). 2. Mr. Yogesh Shashikant Saraswate. 3. Mr. Shailesh Shashikant Saraswate. Regd. Address: Office No. 115, Loha bha Dock Division, P.D. Mealow Road, Masjid Mumbai - 400009. Work Address: Office No. 307, 3rd Floor, Ma V. J Bajaj Road, Nariman Point, Mumbai - 40 Unit :- Plot No. C-14, M I D C, Taloja Ind Taloja, Village Pendhar, Taluka Panvel, Dist 401208. 4. Smt. Kamal Ramdas Dedge having address at Survey No. 70/2, Matruc Vadgaon, Budrak, Singhar Road, Pune - 411 5. M/s. Maruti Strips & Ferro Alloys Private address: D-531/544, 5th Floor, Clover Centr Road, Camp, Pune - 411001 also at Office	van, Princess Bandar East, ker Chamber- 2021, ustrial Estate, rict- Raigarh - wi hhaya Niwas, 241, e Ltd. Having e, 9, Moledina No. 307, 3rd	s. 28.02 Crore Rupees enty Eight rore Two khs only) as on .09.2021 th further nterest, sts, other arges and xpenses reon from .09.2021	Mr. Deepak Kumar 00 Vaishnav, Mob: 9950075555
Į.	Bank Site	Property Photo	IBAPI Site	Sa	ale Notice
		具络珍珠贝			學兩個

	Bank Site	Property Photo		IBAPI Site	Sale	e Notice	
	Office No. 101, 1st Floor, Aawe; Heights the building known as Aawez CHS HSG LT S.V. Road, Amboli Naka, Andheri (W. Mumbai - 400058, Built Up Area 6000 Sq. F. Property ID No.: IDIB30048426214A. (Possession)),),	0.1-		Rs. 960.00 Lakhs, Rs. 96.00 Lakhs Rs. 1,00,000/-		
3.	Flat No. 203, 2nd Floor, Aawej Heights in the building known as Aawez CHS HSG LT S.V. Road, Amboli Naka Andheri (W. Mumbai 400058, Built Up Area 682 Sq. Ft. Property ID No.: IDIB30048426214B. (Possession)	1. Mr. Kashinath Jadhav. 2. Late Mrs. Rajni K. Jadhav, Represented by Legal Heir/s, Both are Resident of : 9, Laxmidas Wadi, Sane Guruji Marg, Jacob Circle, Mumbai - 400011. 3. Mr. Shanavaz Khan Add : Resident of Sarafat Khan House, Near B.N.C. School, Marol Maroshi Road, Andheri (East) Mumbai - 400059. 4. Mr. Vikas Kisan Gaikwad, Add : 6/D, 315 Matoshree Nagar, Near Wimco Naka, Ambernath (W), Thane - 421501.		Rs.	Rs. 92.00 Lakhs. Rs. 9.20 Lakhs Rs. 1,00,000/-		
	Flat No. 207, 2nd Floor, Aawej Heights in the building known as Aawez CHS HSG LT S.V. Road, Amboli Naka, Andheri (W. Mumbal - 400058, Built Up Area 753 Sq. Ft. Property ID No.: IDIB30048426214C. (Possession)			18,31,78,381.89 (Rupees Eighteen Crore Thirty One Lakh Seventy Eight Thousand Three Hundred	Rs. 101,00 Lakhs. Rs. 10.10 Lakhs. Rs. 1,00,000/-	Mr. Deepal Kumar Vaishnav, Mob: 9950075555	
	Flat No. 206, 2nd floor, Aawej Heights in the Building known as Aawez CHS. HSG. LT S.V. Road, Amboli Naka, Andheri (W. Mumbai - 400058, Built Up Area 532 Sq. Ft. Property ID No.; IDIB30048426214D. (Possession)			Secure Co. California and Later Co.	Rs. 72.00 Lakhs. Rs. 7.20 Lakhs Rs. 1,00,000/-		
	Flat No. 1, 1st Floor, Sainath Apartment Vandrapada Chowk, Fatima school ros Village Kohoj, Khuntawali, Ambernath (W Dist-Thane, Pin Code 421005, Built Up An 609 Sq. Ft. Property ID No.: IDIB30048426214E, (Possession)			12/04/2015	Rs. 16.80 Lakhs. Rs. 1.68 Lakhs. Rs. 1,00,000/-		
	Flat No. 4, 2nd Floor, Sainath Apartment Vandrapada Chowk, Fatima School Ros Village Kohoj, khuntawali, Amberna (W),Dist-Thane, Pin Code 421005: Built L Area 609 Sq. Ft. Property ID No.: IDIB30048426214F. (Possession)	d h			Rs. 16.80 Lakhs. Rs. 1.68 Lakhs. Rs. 1,00,000/-		
	Bank Site	Property Photo	Property Photo		Salo	Notice	
		国 经 电			見錢		

Bidders are advised to visit the website (www.mstcecommerce.com) of our e-auction service provider MSTC Ltd. to participate in online bid. For Technical Assistance please call MSTC HELPDESK No. 033-22901004 and other helpline No(s), available in service providers help desk. For registration status with MSTC Ltd., Please contact ibapiop@mstcecommerce.com and for EMD status please contact ibapifin@mstcecommerce.com. For Property details and photograph of the property and auction terms and conditions please visit https://ibapi.in and for clarifications related to this portal, Please contact Help Line No. 18001025026 and 011-41106131. Bidders are advised to

Date: 27.06.2024 Indian Bank, Authorized Officer Place: Mumbai

PUBLIC NOTICE

(Under Paragraph 21(2) of the Drugs Price Control Order, 2013)

Bayer Zydus Pharma Private Limited Bayer House, Central Avenue Hiranandani Estate, Thane (West) - 400 607 Maharashtra, India.

CIN: U24233MH2011PTC213118

Website: www.bayerzyduspharma.com, www.bayer.in E-mail: hemal.bhavsar@bayer.com Phone No: +91 22 2531 1234

Attention of general public is drawn to the fact that Bayer Zydus Pharma Private Limited ("BZPPL"), having registered office at aforesaid address is marketing scheduled formulation namely Metbay 500mg and Metbay 1000 mg ("medicine"). BZPPL wants to discontinue and stop marketing of the abovementioned medicine after six months from the date of this notice.

After discontinuation of the above medicine, the same may not be available in the market. Therefore, patients using such medicine may consult their doctor for prescribing alternate medicine. All the doctors/Medical personnel may please take note of this.

Hemal Bhavsar, Company Secretary Bayer Zydus Pharma Private Limited Date: 27th June, 2024 Place: Thane

CONSECUTIVE INVESTMENTS AND TRADING COMPANY LIMITED Corporate Identification Number: L67120WB1982PLC035452;

Registered Office: 23, Ganesh Chandra Avenue, 3rd Floor, Kolkata, West Bengal, 700013, India Contact Number: 033-22114457; Website: www.consecutiveinvestment.com; Email ID: info@consecu

PRE-OFFER ADVERTISEMENT AND CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT UNDER REGULATION 18(7) IN TERMS OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA ISUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERSI REGULATIONS, 2011 This Pre-Offer Advertisement cum Corrigendum to the Detailed Public Statement is issued by Swaraj Shares and Securities Private Limited, the

Manager to the Offer, on behalf of Birford Enterprises Private Limited ('Acquirer') for acquisition of up to 20,81,950 fully paid-up equity shares of face value of Rs.10.00'- each, representing 26.00% of the Expanded Voting Share Capital of Consecutive Investments and Trading Company Limited (Target Company'), at an Offer Price of Rs.20.00-per Offer Share, payable in cash, to the Public Shareholders of the Target Company, in accordance with the provisions of Regulation 15 (7) of SEBI (SAST) Regulations ("Pre-Offer cum corrigendum to the Detailed Public Statement Advertisement"). This Pre-Offer cum comigendum to the Detailed Public Statement Advertisement is to be read in conjunction with the: a) Public Announcement dated Wednesday, January 31, 2024 ('Public Announcement'), (b) Detailed Public Statement dated Thursday, February 01, 2024, in connection with this Offer, published on behalf of the Acquirer on Friday, February 02, 2024, in Financial Express (English daily) (All India Edition), Jansatta (Hindi daily) (All India Edition), Mumbai Lakshadweep (Marathi daily) (Mumbai Edition), and Duranto Barata (Bengali daily) Kolkata Edition "Newspapers") ("Detailed Public Statement"), (c) Draft Letter of Offer dated Monday, February 05, 2024 filed and submitted with SEBI pursuant to the provisions of Regulation 16 (1) of the SEBI (SAST) Regulations ("Draft Letter of Offer"), (d) Letter of Offer dated Wednesday, June 19, 2024, slong with the Form of Acceptance-cum-Acknowledgement ("Letter of Offer"), (e) Recommendations of the Independent Directors of the Target Company which were approved on Tuesday, June 25, 2024, and published in the Newspapers on Wednesday, June 26, 2024 ("Recommendations of the Independent Directors of the Target Company') (the Public Announcement, Detailed Public Statement, Draft Letter of Offer, Letter of Offer, Recommendations of the Independent Directors, and this Pre-Offer Advertisement cum Corrigendum to the Detailed Public Statement of the Target Company are hereinafter collectively referred to as "Offer Documents") issued by the Manager on behalf of the Acquirer.

Public Shareholders of the Target Company are requested to kindly note the following: or capitalized terms used hereinalter, please refer to the Paragraph 1 tifled as 'Definitions' and Abbreviations' on page 7 of the Letter of Offer.

A. Offer Price

The Offer is being made at a price of Rs. 20.00/- per Offer Share, payable in cash and there has been no revision in the Offer Price. Recommendations of the Committee of Independent Directors ('IDC')

A Committee of Independent Directors of the Target Company comprising of Mr. Kanta Bokana, as the Chairperson of the IDC, and Mr. Subodh Kumar Jain, member of the of the IDC approved their recommendation on the Offer on Tuesday June 25, 2024, and the said was published in the Newspapers on Wednesday, June 25, 2024. The IDC Members are of the opinion that the Offer Price to the Public Shareholders of the Target Company is fair and reasonable and is in line with SEBI (SAST) Regulations. Public Shareholders may therefore, independently evaluate the offer and take an

Other details with respect to Offer This Offer is not a competing offer in terms of Regulation 20 of the SEBI (SAST) Regulations. There has been no competitive bid to the Offer.

The Letter of Offer has been dispatched to the Public Shareholders of the Target Company whose names appear on Thursday, June 13, 2024, being the Identified Date, on Friday June 21, 2024. Ithrough electronic mode to all the Public Shareholders whose e-mail addresses had been registered with the Depositories/Target Company, and through registered post/ speed post to those Public Shareholders who have not registered their e-mail addresses with the Depositories/Target Company, or whose Email Addresses are inactive.

The Draft Letter of Offer dated Monday, February 05, 2024, was filed and submitted with SEBI pursuant to the provisions of Regulation 16 (1) of the SEBI (SAST) Regulations, for its Observations: in pursuance of which all the observations received from SEBI vide letter bearing reference number SEBI Observation letter bearing reference number 'SEBMHO/CFD/CFD/CFD-RAC-DCR-1/P/OW/2024/19397/1' dated Tuesday, June 11, 2024, duly in terms of Regulation 16 (4) of the SEBI (SAST) Regulations upon submission of the Draft Letter of Offer are duly incorporated in the Letter of Offer. There have been no other material changes in relation to the Offer, as otherwise disclosed in the Letter of Offer.

Public shareholders should note that, in the Letter of Offer wherever the name of the Target Company appears as "Consecutive Investments And Trading Limited", the same should be read as "Consecutive Investments And Trading Company Limited" which is in continuation of and in conjunction with the Please note that a copy of the Letter of Offer is also available and accessible on the websites of SEBI at www.sebi.gov.in, the Target Company at

www.consecutiveinvestment.com, the Registrar to the Offer at www.punashare.com, the Manager to the Offer at www.punashare.com, Limited at www.bseindia.com. from which the Public Shareholders can download/print the same. Instructions for Public Shareholders

 In case of Equity Shares are held in the Dematerialized Form: The Public Shareholders who are holding Equity Shares in electronic dematerialized form and who desire to tender their Equity Shares in this Offer shall approach their respective Selling Broker indicating to their Selling Broker the details. of Equity Shares that such Public Shareholder intends to tender in this Offer. Public Shareholders should tender their Equity Shares before market hours close on the last day of the Tendering Period. For further information, kindly refer to the Paragraph 8.15, titled as 'Procedure for tendering Equity Shares held in Dematerialized Form' on page 37 of the Letter of Offer. In case of Equity Shares are held in Physical Form: As per the provisions of Regulation 40(1) of the SEBI (LODR) Regulations and SEBI's press

release dated 3 December 2018, bearing reference no. PR 49(2018, requests for transfer of securities shall not be processed unless the securities are held in dematerialized form with a depository with effect from 1 April 2019. However, in accordance with the circular issued by SEBI bearing reference number SEBUHO/CFD/CMD1/CIR/P/2020/144 dated 31 July 2020, shareholders holding securities in physical form are allowed to tender shares in an open offer. Such tendering shall be as per the provisions of the SEBI (SAST) Regulations. Accordingly, Public Shareholders holding Equity Shares in physical form as well are eligible to tender their Equity Shares in this Offer as per the provisions of the SEBI (SAST) Regulations. Public Shareholders who are holding Equity Shares in physical form and intend to participate in the Offer will be required to approach their respective Selling Broker along with the complete set of documents for verification procedures to be carried out, including the (i) original share certificate(s), (ii) valid share transfer form(s), i.e. Form SH-4, duly filled and signed by the transferors (i.e., by all registered shareholders in same order and as per the specimen signatures registered with the Target Company) and duly witnessed at the appropriate place, (iii) self-attested copy of the shareholder's PAN Card, (iv) Form of Acceptance duly completed and signed in accordance with the instructions contained therein, by sole-joint Public Shareholders whose name(s) appears on the share certificate(s) in the same order in which they hold Equity Shares, and (v) any other relevant documents such as power of attorney, corporate authorization (including board resolution/specimen signature), notarized copy of death certificate and succession certificate or probated will, if the original shareholder has deceased, etc., as applicable. For further information, kindly refer to the Paragraph 8.14, titled as Procedure for tendering Equity Shares held in Physical Form' on page 38 of the Letter of Offer.

Procedure for tendering the Shares in case of non-receipt of the Letter of Offer: Public Shareholders who have acquired Equity Shares but whose names do not appear in the records of Depositories on the Identified Date, or unregistered owners or those who have acquired Equity Shares after the Identified Date, or those who have not received the Letter of Offer, may also participate in this Offer. In case of non-receipt of the Letter of Offer, such Public Shareholders of the Target Company may download the same from the SEBI website (www.sebi.gov/n) or obtain a copy of the same from the Registrar to the Offer on providing suitable documentary evidence of holding of the Equity Shares of the Target Company. Alternatively, in case of nonreceipt of the Letter of Offer, shareholders holding the Equity Shares may participate in the Offer by providing their application in plain paper in writing signed by all shareholder(s), stating name, address, number of shares held, client ID number, DP name, DP ID number, number of shares tendered and other relevant documents. Such Public Shareholders have to ensure that their order is entered in the electronic platform to be made available by Stock Exchanges before the closure of the Offer. For further information, kindly refer to the Paragraph 8.17. 65ed as: Procedure for tendening Equity Shares in case of non-receipt of Letter of Offer on page 38 of the Letter of Offer.

As of date, to the best of the knowledge of the Acquirer, no statutory approvals are required for the Offer except as mentioned in the Letter of Offer. For further information, kindly refer to the Paragraph 7.16. Itled as 'Statutory Approvals and conditions of the Offer' at page 33 of Letter of Offer. Procedure for Acceptance and Settlement of Offer

The Open Offer will be implemented by the Acquirer through Stock Exchange mechanism made available by BSE Limited in the form of separate window ('Acquisition Window') as provided under the SEBI (SAST) Regulations, SEBI circular bearing reference number CIR/CFD/POL/CYCELL/1/2015 dated 13 April 2015, as amended read along with SEBI Circular CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated 9 December 2016, as amended, and SEBI Circular bearing number SEBI/HO/CFD/DCR-III/CIR/P/2021/615 dated August 13, 2021 issued by SEBI. As per SEBI Circular bearing number SEBI/HO/CFD/DCR-IIII/ CIR/P/2021/615 dated August 13, 2021; a fien shall be marked against the shares of the shareholders participating in the tender offers. Upon finalisation of the entitlement, only accepted quantity of shares shall be debited from the demail account of the shareholders. The lien marked against unaccepted shares shall be released. The detailed procedure for tendering and settlement of shares under the revised mechanism is specified under the Paragraph 8 titled as "Procedure for Acceptance and Settlement of the Offer" on page 34 of the Letter of Offer.

Tentative Schedule of Activities | Actual Schedule of Activities

Revised Schedule of Activities Schedule of Activities

	(Day and Date)	(Day And Date)
Issue date of the Public Announcement	Wednesday, January 31, 2024	Wednesday, January 31, 2024
Publication date of the Detailed Public Statement in the Newspapers	Friday, February 02, 2024	Friday, February 02, 2024
Last date for filing of the Draft Letter of Offer with SEBI	Friday, February 09, 2024	Friday, February 09, 2024
Last date for public announcement for a competing offer(s)#	Monday, February 26, 2024	Monday, February 26, 2024
Lest Date for receipt of comments from SEBI on the Draft Letter of Offer will be received.	Tuesday, February 27, 2024	Tuesday, June 11, 2024-
identified Date*	Thursday, February 29, 2024	Thursday, June 13,2024
Last date for dispatch of the Letter of Offer to the Public Shareholders of the Target Company whose names appear on the register of members on the Identified Date	Thursday, March 07, 2024	Friday, June 21, 2024
Last date by which a committee of the independent directors of the Target Company is required to give its recommendation to the Public Shareholders for this Offer	Wednesday: March 13, 2024	Wednesday, June 26, 2024
Last date for upward revision of the Offer Price and / or the Offer Size	Thursday, March 14, 2024	Thursday, June 27, 2024
ast date of publication of opening of Offer public announcement in the Newspapers	Thursday, March 14, 2024	Thursday, June 27, 2024
Date of commencement of Tendering Period	Friday, March 15, 2024	Friday, June 28, 2024
Date of closing of Tendering Period	Monday, April 01, 2024	Thursday, July 11, 2024
Last date of communicating the rejection/ acceptance and completion of payment of consideration or refund of Equity Shares to the Public Shareholders@	Thursday, April 18, 2024	Friday, July 26, 2024@

@To clarify, the actions set out above may be completed prior to their corresponding dates subject to compliance with the SEBI (SAST) Regulations. "Identified Date is only for the purpose of determining the names of the Public Shareholders to whom the Letter of Offer would be sent. All the public

shareholders (registered or unregistered) of the Equity Shares (except the Acquirers and the promoters) are eligible to participate in this Offer any time

The copies of the following documents will be available for inspection at the principal place of business of the Manager to the Offer, Swaraj Shares and

Securities Private Limited, located at Unit No 304, A Wing, 215 Atrium, Courtyard Marriot, Andhen East, Mumbai- 400993, Maharashtra, India on any working day between 10:00 a.m. (Indian Standard Time) and 5:00 p.m. (Indian Standard Time) during the Tendering Period commencing from Friday June 28, 2024 to Thursday, July 11, 2024. Further, in fortr of SEBI Circular SEBI/HO/CFD/DCR2/CIR/P/2020/139 dated July 27, 2020, read with SEBI Circular SEBI/CIR/CFD/DCR1/CIR/P/2020/83 dated May 14, 2020, copies of the following documents will be available for inspection to the Public Shareholders electronically during the Tendering Period. The Public Shareholders interested to inspect any of the following documents can send an email from their registered email-ids (including shareholding details and authority letter in the event the Public Shareholder is a corporate body) with a subject line ("Documents for Inspection - CITL Open Offer"), to the Manager to the Open Offer at takeover@swaraishares.com; and upon recept and processing of the received request, access can be provided to the respective Public Shareholders for electronic inspection of documents. For further information, kindly refer to the Paragraph 10 titled as 'Documents for Inspection' on page 45 of the Letter of Offer.

The Acquirer accepts full responsibility for the information contained in this Pre-Offer cum Corrigendum to the Detailed Public Statement Advertisement (other than such information as has been obtained from public sources or provided by or relating to and confirmed by the Target Company), and undertakes that they are aware of and will comply with their obligations under the SEBI (SAST) Regulations in respect of this Open Offer. The Acquirer will be responsible for ensuring compliance with the SEBI (SAST) Regulations. The persons signing this Pre-Offer cum Comigendum to the Detailed Public Statement Advertisement on behalf of the Acquirer has been duly and legally authorized to sign this Letter of Offer.

This Pre-Offer Advertisement and Compandum to the Detailed Public Statement will also be accessible on the websites of SEBI at www.sebi.gov.in, the Target Company at www.consecutiveinvestment.com, the Registrar to the Offer at www.purvashare.com, the Manager to the Offer at www.swarajshares.com, and BSE Limited at www.bseindia.com. ssued by the Manager to the Offer on behalf of the Acquirer

SWARAJ

Swaraj Shares and Securities Private Limited Unit No 304, A Wing, 215 Atrium, Neer Courtyard Marriot, Andheri East, Mumbal - 400093, Maharashtra, India.

Telephone Number: +91-22-69649999 Email Address: takeoven@swarajshares.com

nvestors Grievance Email Address: investor relations@swarajshares.com Website: www.swarajshares.com

Contact Person: Mr. Tanmoy Baneriee Ms. Pankita Potel SEBI Registration Number: INM00012980 Validity: Permanent

On Behalf of the Acquirer Date: Wednesday, June 25, 2024 Birford Enterprises Private Limited

▲ इलाहाबाद

Indian Bank ALLAHABAD

_		ON : 15.07.2024 @ 11.00 a.m to 4.0		NI MATERIA CANADA		CONTRACTOR
	Description of the Property	PARK - 2007-201 - 31		Reserve Price (In Rs.)		Branch Nam
Sr. No.	with Property ID No. (Status of Possession)/	Name of the Borrower / Guarantor /	Amount o Secured De	0 1000000000000000000000000000000000000	2000 CON 200	& Authorise Office's nan
	Date & Time of Inspection	Mortgager with address	Secured Sec	-	emental i	and Contact I
1.	House with Land All that part and parcel of the property consisting of approximately 17.439 cents of land in Survey No. 622/1, 623/5, 2225/1 together with building thereon situated in Chembukkavu wilage, Thrissur SRO, Thrissur Dist., Kerala State. Property ID No.: IDIB3248397491 (Possession) Date & Time of Inspection: 12.07.2024 / 03:00 Pm To 04:00 PM	1. M/s. In & Out Advertising Pvt. Ltd. (Borr Office / Factory Adress : 601-603, Opposite Andheri Sports Complex, Vee Road, Anheri West, Mumbai - 40005; Office Address : 12, Jain Chambers, 3 557, S V Road, bandra (West), Mumbai - 2. Mr. A. V. Gopalkrishnan Iyer (Guara Mortgagor), Bunglow No. 1, Sunny Side Class Lane, Lokhandwala Complex, (West), Mumbai - 400053. 3. Mrs. Radha Gopalkrishnan Iyer, (Grand Mortgagor) 4. Mr. Prashant Gopalkrishnan Iyer (Guran Add: Bunglow No. 1, Sunny Side unit, 2 Lane, Lokhandwala Complex, Andheri Mumbai - 400053.	Kshitij, ra Desai 8, Regd. rd Floor, 400050 ntor and unit, 2nd Anderi uarantor uarantor ntor), nd Class Rs. 4,82,66,540 (Rupees Fo Crores Eigh Two Lakh Si Six Thousa Five Hundrand Forty A Twenty Nir paisa Only) on 30.09.20	nty Rs. 1 hty Lai ixty Rs. ed Lai and Rs. as Lai	19.4	Manisha 989960020
H	Bank Site	IBAPI Site	Image	1000	Sale	Notice .
2.	Industrial shed, Mouje Vadgar Khurda, Srv. No.36/1/1, C Sinhgad Road, Behind Ho Greenfield, Pandurang Industr Area, Vadgaon Khurda, Pun 411041 in the names of Mr Kamal Ramdas Dedgadmeasuring built –up area per Regularisation Certificate 293.23 Sq. mt. Boundaries of the property: I. East- By property of Mr. Rat & Mr. Gandhi, ii. West- Road 20 ft. iii. North- Property of Mr. Kute, iv. Sout By Road 14 ft. Property ID No.: IDIB30013489800C	Company). 2. Mr. Yogesh Shashikant Saraswate. 3. Mr. Shallesh Shashikant Saraswate. 3. Mr. Shallesh Shashikant Saraswate. 4. Shashikant Saraswate. 4. Shashikant Saraswate. 5. Dock Division, P.D. Mealow Road. 6. Mumbai - 400009. 6. Work Address: Office No. 307, 3rd F 6. V. J. Bajaj Road, Nariman Point, Mum 6. Unit :- Plot No. C-14, M. I. D. C. Ta 6. Taloja, Village Pendhar, Taluka Pant 6. 401208. 4. Smt. Kamai Ramdas Dedge 6. Paning address at Surgey No. 70/2	e. oha bhavan, Princess Masjid Bandar East; loor, Maker Chamber- nbai - 400021. loja Industrial Estate; vel, District- Raigarh - , Matruchhaya Niwas, ne - 411041. s Private Ltd. Having	Rs. 28.02 Crore (Rupees Twenty Eight Crore Two Lakhs only) as on 13.09.2021 with further interest, costs, other charges and expenses thereon from 14.09.2021	121.00 Lakh Rs. 12.00 Lakh Rs. 1,00,000/	Mob: 99500755

use Property ID number mentioned above while searching for the property in the website with https://ibapi.in and www.mstcecommerce.com

financialexp.epapr.in



रोज वाचा 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

Public notice is issued on behalf of my client Mr. Sanjay Pandurang Kate, who has received the property bearing Flat/ Room No. C/18, admeasuring 30 sq.mtrs, carpet area, Gorai II Sahvog CHS Ltd. CTS No 19, Plot no. CD-218, RSC - 32, Survey No. 188, Village of Borivali (W), Mumbai - 400092 (hereinafter referred to as the "said property"), by way of Affidavit from the legal heirs and also complied all the Transfer process of Mhada Authority.

Now the present legal heirs are Mr. Santosh Pandurang Kate (brother), Mrs. Sandhya Sandeep Nichal alias Sandhya Pandurang Kate (sister) and late Mrs. Leela Pandurang Kate (Mother - expired on 24-03-2022) further the said property was originally owned by Late Mr. Pandurang Ganpat Kate who expired on dated 15/06/2012 at Mumbai.

Any person or legal heirs or any trustees having any claim in respect of the above referred Room/ Flat or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession ease, tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust, right of prescription or pre-emption or under any agreement or other disposition or under any decree, order or ward or otherwise claiming howsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at his office within a period of 14 days (both days inclusive) nereof failing which the claims of such persons shall be deemed to have been waived and/or abandoned.

GHANSHYAM YADAV
Date: 27/06/2024 ADVOCATE HIGH COURT

3RD FLOOR, ANDHERI COURT BAR ASSOCIATION ANDHERI EAST MUMBAI-69 PUBLIC NOTICE

My client, Smt. Bhanu Virji Gada, who is the wner of the New Allotted Flat, mentioned in the schedule hereunder states that in the title chai of the scheduled flat, Shri Amrutlal Meghji Dedhia a former owner of Existing Flat No. 102, had died on 01.05.1996. Subsequently, his wife, said Smt Champaben being his only legal heir was allotted New Flat No. 402 In lieu of Flat No. 102 post redevelopment of the existing building vide Permanent Alternate Accommodation Agreemen read, under No. BDR-15/ 7499/ 2013, Now Smt. Champaben has sold the Flat No. 402 to my client by an Agreement for Sale regd. under No. BDR-17/10207/2024. Any person/ heirs or organization with any claim or interest in schedul flat is/ are requested to contact my office within my client will proceed with marketable and absolute itle of scheduleflat, free from encumbrances Schedule of the Property/ Flat (Existing/ Old Flat): Flat 102, 1st floor, Plot 13, Avanti Bldg., Jogeshwari Friends Chsl, Jogeshwari East, Mumbai- 400060 Schedule of the Property/ Flat (New Allotted Flat) Flat 402, 4th floor, Rajal Bldg., Jogeshwari Friends Chsl, Jogeshwari East, Mumbai- 400060

Adv. Bavadeepika Shetty (Advocate High Court) Gala No.7, Bldg A-2, Ideal CHSL, Sector-6, Shantinagar, Mira Road East, Thane-401107

PUBLIC NOTICE Shri. Narendrakumar Ramasre Gupta was owner of Flat No. 02, on Ground Floor, admeasuring 27.8 sg. mtrs. [built-up], of building known as "Laxmi Niwas" situate at Vinayak Nagar Road, Bhayandar (West) District - Thane 401 101, along with 5 nos. shares

Cert. No. 18, Dist. Nos. 86 to 90 [both inclusive], so

issued by the society in his favour.

The said Shri. Narendrakumar Ramasre Gupta diec intestate on 25th June 2023 Jeaving behind him Smt. Kusum Narendra Gupta [widow], Mrs. Nikita Anu Kumar Gupta [Nee Nikita Narendra Gupta] 8 Miss. Pooja Narendra Gupta [daughters], Kumar Nikhi Narendrakumar Gupta [bachelor son] who went missing on 04th February 2002 and now presumed to be dead and Malti Ramashraya alias Raamasre Gupta [mother] as his only legal heirs and representatives, entitled to succeed his estates, including the abovesaid flat and the abovesaid shares.

The remaining legal heirs of late Shri. Narendrakuma Ramasre Gupta are intending to release their all and entire undivided share and rights in the abovesaid flat and the abovesaid shares in favour of the said Smt. Kusum Narendra Gupta, being their mother and

daughter-in-law respectively.

Any person/s who has/have any objection of whatsoever nature or claiming to be legal heirs of the deceased ought to intimate to me at "Legal Point", G/2-A, Komal Tower, Patel Nagar, Bhayandar (W), Pin 401 101, within 14 days from the date hereof, failing in which, it shall be deemed that such alleged right/s, claim/s, is are released, relinquished, waived, abandoned and no all existing to all and the remaining legal heirs of the said Shri. Narendrakumar Ramasre Gupta shall execute Release Deed in favour of the said Smt. Kusum Narendra Gupta. Ref/No/PN/0626/2024 26th June 2024

Sd/-Amit Parekh [Advocate, High Court]

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, दुकान नं. ८, तळमजला, न्यू पूनम "बि" को-ऑप. हौ. सो. लि., कॅबीन क्रॉस रोड, भाईंदर पु.,जि. ठाणे- ४०११०५, श्री श्रीनारायण रामदास गौर (उर्फ गोंड) व श्री **किशनलाल रामदास गौर,** ह्यांच्या नावांर्न होता. परंतु **श्री श्रीनारायण रामदास गौर (उर्फ गोंड),** हे ता. ०६/१२/२०२३, रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून **श्री** संतोष गोंड सन ऑफ श्रीनारायण गोंड, ह्यांनी सदर दुकान व शेअर सर्टीफिकेटमधील २०% हिस्सा आपल्या नावांनी करून प्तहमालक होण्यासाठी सोसायटीला अर्ज केलेला आहे. तरी सदर दुकानावर कोणार्ह त्र्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४, न्यू श्री** सिद्धिविनायक सी. एच. एस. लि., स्टेशन रोड, भाईदर (प.), जि. ठाणे – ४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तस कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नार्ह असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल ह्याची नोंद घ्यावी.

सही/-पुनित सुनील गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर दि. २७/०६/२०२४

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. अमरेंद्र नाथ चक्रवर्ती (सदर खरेदीदार) यांनी विक्रीसाठीचा करारनामा **२० ऑक्टोबर २०१९** रोजीचे वाटप पत्र अंतर्गत **एमराल्ड इसले** प्रकल्पातील येथे दिलेल्या अनुसूचीतमध्ये (सदर फ्लॅट) वर्णन केलेले फ्लॅट/अपार्टमेंट संयुक्तपणे खरेदी/वाटप केले आहे. सदर खरेदीदाराचे दि.**२४** एप्रिल २०२४ रोजी निधन झाले. आम्ही, सदर खरेदीदाराचे अधोस्वाक्षरी केलेले सह-मालक, जसे की. (१) जयब्रता चक्रवर्ती, (२) कोहना चक्रवर्ती, विकासकाकडे (लार्सन अँड टुब्रो) येथे लिहिलेल्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेले फ्लॅट, आमच्या नावावर किंवा जयब्रता चक्रवर्ती यांच्या नावावर (लागू असल्याप्रमाणे) हस्तांतरित करण्याच्या विनंतीसह संपर्क साधला आहे.

सर्व व्यक्तिस खाली दिलेल्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या फ्लॅटच्या संदर्भात वारसा, वाटा, विक्री, गहाणखत ट्रस्ट, एक्सचेंज, धारणाधिकार, मृत्युपत्र, भेट, शुल्क किंवा इतर कोणतेही दायित्व, कोणत्याही स्वरूपाचे याद्वारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी लिखित स्वरूपात याची माहिती **लार्सन अँड टब्रो** यांना त्यांचे सीआरएम कार्यालय असलेल्या - १० वा मजला. आयसी २-टॉवर ए. एल ॲण्ड टी बिझनेस पार्क गेट क्र.५, साकी विहार रोड, पवई, मुंबई-४०० ०७२ येथे कळवावे अशी विनंती केली आहे, सहाय्यव दस्तऐवजांसह, ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत, ट्रूकॉपी म्हणून रीतसर नोटरी केलेली असे न केल्यास, दावा, जर असेल तर, माफ केला गेला आहे आणि /किंवा सोडला गेला आहे असे मानले गाईल आणि **जयब्रता चक्रवर्ती आणि कोहना चक्रवर्ती** (जसे लागू असेल) (सदर खरेदीदाराचे कायदेशीर वारस) यांच्या बाजूने/पक्षात सदर फ्लॅटचे हस्तांतरण करण्याकरिता विकासक पुढे जाईल.

वर संदर्भित मालमत्तेची अनसची

फ्लॅट/ अपार्टमेंट बेअरिंग क्र. **६०६. एमराल्ड इस्ले** प्रकल्पाच्या टॉवर **१५** मधील सहाव्या मजल्यावर**. साकी विहार, पवई, मुंबई - ४०००७२**, मुंबई शहराच्या नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा मधील दिनांक २७ जून २०२४ रोजी.

१. जयब्रता चक्रवर्ती (दिवंगत अमरेंद्र नाथ चक्रवर्ती यांचा मुलगा) २. कोहना चक्रवर्ती (जयब्रता चक्रवर्ती यांची मुलगी)



सीआयएन: एल६५९९०एमएच१९८५पीएलसी०३८१६४ नोंदणीकृत कार्यालय: एम्पायर हाऊस, २१४, डॉ. डी. एन. रोड, एंट. ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. द्र:.:९१-२२-२२०७१५०१ (६ लाईन्स), फॅक्स:९१-२२-२२०७१५१४ ई-मेल:investorsgrievance@weizmann.co.in, वेबसाईट:www.weizmann.co.in

सूचना (कंपनीच्या इक्रिटी भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता) गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाकडे (आयईपीएफ प्राधिकरण) इक्रिटी शेअर्सचे अनिवार्य हस्तांतरण

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) (कायदा) सहवाचिता गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) प्रधिनियम, २०१६, (नियम) आणि **तद्नुसार त्यातील सुधारपत्रकानुसार इक्विटी शेअर्स ज्यांच्या** संदर्भात २०१६–१७ करिता घोषित लाभांश जे मागील ७ सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता दावा केलेले नाही किंवा देण्यात आलेले नाही ते आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात कंपनीद्वारे हस्तांतरीत करणे आवश्यक आहे.

नियमानमार कंपनीने ज्या संबंधित भागधारकांचे शेथर्म आयर्रपीएफ पाधिकरणाच्या खात्यात इस्तांतरीत होण्याम् पात्र आहेत त्या मर्वांना कंपनीकदे नोंट उपलब्ध पन्यावर वैयक्तीक पत्रव्यवहार केलेला आहे ज्यांनी वित्तीय वर्ष २०१६-१७ पासून गेल्या सात वर्षांमध्ये कंपनीमध्ये ठेवलेल्या इक्रिटी शेअर्सच्या संदर्भात लाभांशाचा दावा केला नाही जाणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केले जाण्यास जबाबदार आहेत. कंपनीने अशा भागधारकांचे तपशील आणि हस्तांतरणासाठी देय असलेले त्यांचे इक्रिटी शेअर्स, त्यांचे फोलिओ क्रमांक किंवा डीपी आयडी - क्लायंट आयडी तपशील, त्यांच्या वेबसाइट www.weizmann.co.in वर अपलोड केले आहेत. दावा न केलेल्या लाभांशाचे तपशील आणि आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केले जाणारे शेअर्स यांची पडताळणी करण्यासाठी मागधारकांना या वेबसाइटचा संदर्भ घेण्याची विनंती केली जाते.

जर कंपनीला २४ **सप्टेंबर, २०२४** रोजी किंवा त्यापुर्वी संबंधित भागधारकांकडून कोणताही पत्र व्यवहार प्राप्त न झाल्यास, कंपनी नियमांचे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून, गणना केल्यानुसार देय प्रक्रियेचे अनुसरण करून देय तारखेपर्यंत समभाग आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करेल. नियमांमध्ये जे थोडक्यात खालीलप्रमाणे आहे:

 वास्तविक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत: कंपनी मळ भाग प्रमाणपत्राच्या बदल्यात दय्यम भाग प्रमाणपत्र जारी करेल आणि आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याच्या हेतने डीमॅट स्वरूपात रुपांतरित करेल. असे जारी केल्यावर, मूळ भाग प्रमाणपत्र आपोआप रद्द होतील आणि त्यानंतर आणि ते वाटाघाटी करण्यायोग्य गैर मानले जाईल.

हिमॅट स्वरूपात समभागांच्या बाबतीत: कॉर्पोरेट कारवाईद्वारे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे

कृपया लक्षात घ्या की अशा समभागांवर होणारे भविष्यातील सर्व फायदे, लाभांश, जर काही असतील

तर ते आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केले जातील. भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की ही सूचना आणि कंपनीने तिच्या वेबसाइटवर अपलोड केलेला तपशील कंपनीने आयर्डेपीएफ प्राधिकरण नियमांनुसार समभाग हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने दुय्यम भाग प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भात पुरेशी सूचना मानली जावी.

भागधारकांनी नोंद घ्यावी की, शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केल्यावर, अशा शेअर्सवर जमा होणाऱ्या सर्व फायद्यांसह, जर असेल तर, आयईपीएफ प्राधिकरणाकडे आयईपीएफ-५ या कॉर्ममध्ये स्वतंत्र अर्ज करून फक्त नियमांनुसार विहित केलेले आयईपीएफ प्राधिकरणाकडूनच दावा केला जाऊ शकतो आणि ते आयईपीएफ वेबसाइटवर उपलब्ध करून दिले आहे, म्हणजे www.iepf.gov.in.

वरील प्रकरणात भागधारकांना काही प्रश्न असल्यास, भागधारकांनी कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी बिग शेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, कार्यालय क्र.एस६-२, ६वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटरच्या पुढे, महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई-४०००९३, संपर्क क्र.:०२२ -६२६३८२००/२२२/२२३, ई-मेल: investor@bigshareonline.com वर संपर्क करावा.

> वाईझमन लिमिटेडकरित सही/

ठिकाण: मुंबई अमी पुरोहित कंपनी मचित्र दिनांक: २६.०६.२०२४

Public Notice

My client, M/s Women's Fashion, the owner of Unit No. 5, admeasuring about 1393 square feet area, on the ground floor, in Triumph Industrial Estate, off Western Express Highway, Dindoshi, Goregaon East, Mumbai, 400063, has lost the first chain agreement for sale dated 18/11/1981 executed between M/s Dimple Enterprises and M/s Econo Mech Engineers.

I hereby give notice to the general public on behalf of my client and request that if anyone finds the aforesaid document or has any claim of any nature in respect of the said unit, to make the same known in writing to me within 14 days from the publication of this notice together with all relevant documents in support of their claim. Failing this, it would be presumed that there is no claim of anyone in respect thereof and/or any claims, if any have been waived off.

Place: Mira Road Date: 26.05.2024

Adv. Shaukat Ali Shaikh Shop No. 14, New Star Crystal CHS Ltd., Beside Kanakia Police Station, Mira Road (E), Dist. Thane 401107.

PUBLIC NOTICE hat scheduled flat was originally purchased by Mr. Achyut Sadashiv Burkule, Mrs. Anjali Achyu Burkule and Mrs. Anuradha Anil Dixit fro Burkule and wrs. Anuradna Anii Dixti from Mrs. Aditya Associates by an Agreement regd under No. TNN-1/ 7103/ 2011. Mrs. Anjali in her Will regd under No. TNN-1/ 9194/ 2016 devolved her shares in Flat No. 103 unto said Mrs. Anuradha and Mrs. Anurrita Sunii Kulkarni in equal proportion. Mr. Achyut in his Will regd under No. TNN-1/ 9196/ 2016 devolved his shares in Flat No. 103 unto said Mrs. Anuprita. Mr. Achyut died on 06.06.2021 and Mrs. Anjalid died on 30.12.2023, in pursuance to which Mrs. Anuradha & Mrs. Anuprita became equally ntitled to Flat No. 103 and they intend to sell lat No. 103 to my client. Any person/ heirs r organization with any claim or interest schedule flat is/ are requested to contact ny office within 7 days of the publication of his notice failing to which my client wil oceed with marketable and absolute title schedule flat, free from encumbrances, fter execution of Agreement for Sale. Schedule of the said Property/ Flat:
Flat No. 103, 1st Floor, 'Yashodeep CHSL

Pai Road, Haridas Wadi, Kopri, Thane East- 400603 Adv. Bavadeepika Shetty (Advocate High Court) Gala No.7, Bldg A-2, Ideal CHSL, Sector-6, Shantinagar, Mira Road East, Thane-401107

PUBLIC NOTICE

This is to inform to the general public at large that Original Sale Agreement Between Shree Ram Builders and Shobha Pandurang Nerurkar (First Purchaser) of Flat No. 304, Shree Ran Bhavan, E Wing, 3rd Floor, Jankalyar Nagar Marve Road Malad (West) Mumbai - 400095 has been Lost Misplaced by the present Flat owner M John Valerian Fernandes Complaint i lodge with the Malwani Police Station or 25/06/2024, Regn No. 1793/2024. f anybody found may please conta

inform on Mobile No. 9819761285 within 14 days of publication of this notice.

जाहीर सचना

Date: 27/06/2024

येथे सर्व सामान्य जनतेस मोठया प्रमाणात सचना टे येत आहे की माद्ये अशिल श्री स्विप्तिल अशोक तळेकर यांनी फ्लॅट क्र. १०७, पहिला मजल श्रीनिवास टॉवर को-ऑप, सोसायटी, एस.एन.पथ लक्ष्मी इंडस्ट्रीज समोर, लोअर परळ, डेलिस्ले रोड मुंबई-४०००१३, महाराष्ट्र

ज्याचे क्षेत्रफळ ३६३ चौ. फूट. आहे हे त्याचे पूर्वीचे मालक दिवंगत रत्नप्रभा अशोक तळेकर यांच्याकडू-दे.**२७ एप्रिल २०२४** रोजी संयक्त उप- निबंधक मुंबई शहर-२ बेअरिंग क्र. **बीबीई** / २ /१००७२ -२०२४ येथे रिलीझ डीड पूर्ण केली. माझ्या अशिलांर्च आई आणि पूर्वीचे मालक दिवंगत **रत्नप्रभा अशोक** तळेकर यांचे दि. १५.०२.२०२१ रोजी निधन झाले आणि माझ्या अशिलांचे वडील दिवंगत **अशोव** बाळकष्ण तळेकर यांचे दि.०८/११/२००६ रोर्ज निधन झाले. माझ्या अशिलांच्या आई आणि वडिलांच्य मत्यनंतर सर्व कायदेशीर वारस नामे **१) समी**र अशोक तळेकर, २) साक्षी राजेश राणे (विवाहापूर्वीचे नाव सारीका अशोक तळेकर) पांनी सदर फ्लॅट संदर्भातील त्यांचे अधिकार, शिर्षव हित त्यांच्या भावाचे म्हणजे **श्री. स्वप्निल अशोव** तळेकर यांच्या नावे त्याग केले आहे. असे की, कोण व्यक्ति किंवा व्यक्तिस सदर वर नमद मालमत्तेव कोणताही दावा असल्यास त्यांनी करपय याच्या/तिच्या/त्यांच्या आक्षेपांच्या कागदोपत्र राव्यासह खालील स्वाक्षरी केलेल्यांशी संपर्क साधावा प्रकाशनाच्या तारखेपासन **१५ दिवसांच्या आत** सदर फ्लॅटचा दावा तपशील घ्या.

> विकल उच्च न्यायालय, मंबई २ रा मजला बोरिवली ॲडव्होकेट्स बार असोसिएशन बोरिवली, एम.एम. न्यायालय बोरिवली (प), मंबई-४००९२

PROCLAMATION REQUIRING ATTENDANCE OF DEFENDANT (Order 5. Rule 20 of the Code of Civil Procedure)

IN THE COURT OF SH. LAL SINGH, LD. DISTRICT JUDGE (COMMERCIAL COURT-01), SOUTH-EAST DISTRICT, ROOM NO. 18, SAKET COURTS, NEW DELHI

Case No.: CS (COMM)/729/2022

SURYA VEER

...Plaintiff M/S WORK VENTURES EXPERIMENTAL MARKETING PVT. LTD.AND ANR

DEF.1. M/s Work Ventures Experimental Marketing Pvt.Ltd. 209/210, Nahar & Seth Estate, Cardinal Gracious Road, Chakala, Next To P&G Plaza, Andheri (East) Mumbai-400099

(Through its Director, Mr. Pratik Shah) DEF.2. PRATHIK SHAH - Director

M/s Work Ventures Experimental Marketing Pvt. Ltd. 209/210, Nahar & Seth Estate, Cardinal Gracious Road, Chakal, Next To P&G Plaza, Andheri (East) Mumbai-400099 pkshah@workventuresempl.com

WHEREAS you are intentionally evading service of summons it is hereby notified that if you shall not defend the case on the 11th Day of July 2024 the day fixed for the final disposal, it will be heard and determined ex-parte. Given under my hand the seal of the Court, this 4th day of May, 2024.

Date: 27.06.2024 / Place: Mumbai

NOTICE [Company Name: - Titan Company Limited]

Registered Office: [3, Sipcot Industrial Complex, Hosur, Tamil Nadu, 635126] NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company h nave been lost/mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to release the new certificate. The Company has informed the holders / applicants that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to release the new certificate to the holders / applicants, without further intimation.

and the transfer of products of the transfer o						
Name (s) of holder(s) [and Jt holder[s].if any]	Kind of Securities and Face Value	No of Securities	Distinctive Numbers[s]	Folio No.		
Om Prakash Talwar (Deceased) Ajay Kumar Talwar	Equity Shares in 1/- Face Value	1560	16623401 - 16624960	TWO0000140		
			Om Prakash Tal	war (Deceased)		

[Date] [27.06.2024

जाहीर सूचना

[Place] [Mumbai]

माझे अशील श्री. राकेश डी. खारकर यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक ११.०६.१९८९ (नोंद क्र.छापिल/ व्हीएसआय-१-पी२४४१-१९८९) रोजीचे नोंद विक्री करारनामा अंतर्गत श्रीमती नाझ आदम बैग यांनी फ्लॅट क.१. १ला मजला. क्षेत्रफळ ६१५ चौ.फ्. बिल्टअप क्षेत्र अर्थात ५७.१५ चौ.मी. बिल्टअप. नीलंबर म्हणन ज्ञात इमारत क्र.ए-३ अमोल नगर, गाव उमेळे, नायगाव (प.), तालुक वसई, जिल्हा पालघर, जमीन सर्व्हे क्र.५८, ५९ ६२ व ६३, महसूल गागव उमेळे, नायगाव (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर ही जागा मे. परेरा बिल्डर्स, परेरा बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स, परेरा कन्स्टुक्शन्स यांच्याकडून खरेदी केली होती. तदनंतर दिनांक २६.०५.१९९४ रोजीचा विक्री करारनामा सहवाचिता दिनांक २६.०५.१९९१ रोजीचा घोषणा करारनामा (फोटो/व्हीएसआय-१ १०९१–१९९९) नुसार श्री. ए.पी. मस्कारेन्हस आणि श्रीमती सी.ई. मस्कारेन्हस यांनी सदर फ्लॅट खरेदी केला होता आणि दिनांक ३१.१०.२०१४ (नोंद.क्र.व्हीएसआय-६/४०५८-२०१४) रोजीचे नोंद विक्री करारनामानसार माझ्या अशिलांनी सदर फ्लॅट खरेदी केले आणि तद्नंतर सोसायटीने दिनांक २५.0१.२0१५ रोजी माझ्या अशिलाच्या नावे सद शेअर्स हस्तांतर केले. माझ्या अशिलांनी नमुद केले आहे की, सदर फ्लॅटबाबतचे पुढील दस्तावेज मुळ स्वरुपात त्यांच्या ताब्यात नाहीत कारण ते हरवले आहेत आणि शोध घेऊनही सापडलेले नाही.

मे. परेरा बिल्डर्स, परेरा बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स परेरा कन्स्ट्रक्शन्स (बिल्डर्स) आणि श्रीमती नाझ आदम बैग (फ्लॅट खरेदीदार) यांच्या दरम्यान झालेला दिनांक ११.0६.१९८९ (छापिल/व्हीएसआय-१-पी२४४१-१९८९) रोजीचे मुळ नोंद विक्री

जर कोणा व्यक्तीस, सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, अदलाबदल, हस्तांतर, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा तारण, बक्षीस, वहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स परवाना, न्यास, वारसाहक्ष, मालकी हक्ष, ताबा कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून **१५ (पंधरा)** दिवसांच्या आत अंड. अनुष्का आर. वनमाळी यांच्याकडे कागदोपत्री पुरावे/आक्षेप, हित किंवा मागणीसह कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले

ॲड.अनुष्का आर. वनमाळी वकील उच्च न्यायालय

ए/०७, २रा मजला, ज्वेन क्विन अपार्टमेंट, बाभोला वसई रोड (प.)-४०१२०२.

ठिकाण: वसई दिनांक: २७.०६.२०२४ सार्वजनिक सूचना

महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम 1971, अपील क्र. 35 अन्वये अपीलाच्या अनुषंगाने नोटीस देण्यात आली आहे. SRA/पात्रता /262/2023 म्हणजेच श्रीमती सतेश्वरी रावत A1-111, साई श्रद्धा सोसायटी-I, लिकिंग रोड, सांताक्रझ पश्चिम मंबई - 400054...अपीलकर्ता वि. अतिरिकत जिल्हाधिकारी आणि Ors. पूर्व उपनगर... प्रतिसादकर्ते बकसिंग रावत यांच्या कायदेशीर वारसांबाबत आक्षेप किंवा सूचना करण्यास इच्छुक असलेली कोणतीही व्यक्ती . पुनावणीला उपस्थित राहू ञ्चकते आणि त्यांचे म्हणणे मांडू शकते. सदर बाब 20/08/2024 रोजी सकाळी 11.00 वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी औद्योगिक आश्वासन बेल्डिंग., पहिला मजला, चर्चगेट स्टेशन यांच्या समोर माननीय न्यायालया समोर सचीबद्ध आहे.

मी अंडरसाईन घोषित करतो की माझ्या पतीचे नाव वाघिंस . गवल आणि बकसिंग रावत दोघेही एकच व्यक्ती आहेत. एसडी/-

सतेश्वरी बकसिंग रावत स्थल : मुंबई तारीख : २७.०६.२०४

LOST AND FOUND Misplace of Original Share Certifica of MR. MONTHU CRASTO

Share Certificate No. from 16 to 2 inclusive of 50/- each of WE-TEN CO-OP. HOUSING SOCIETY LTD at Manoj, CST Road, Bombay 29 say that the above said Origina Share Certificate No.16 to 20 ha been misplaced / lost by me and is is not traceable even after a diligen

search.If found, please contact MR. VINCENT SIERER Address: 503, Amazing Grad Opp. Raymond Gym Behind Hote Geeta Vihar Kalina Village Santacru EastMumbai 400 029

PUBLIC NOTICE

otice is hereby given in general that our ient **Mr. Naved Shaikh** r/o: **Kausa, THANE**

THE SCHEDULE OF THE PROPERTY Survey No. H-A-P Village 82/5 0.14.20 Dawle

82/5 | 0.14.20 | Dawle Talluka Thane, District Thane, Zone Green, TMC limit from the owner and possessor Mr. Padmakar Pandu Alimka and other members of Alimkar family resident of Village:Shil, Tal./Dist. Thane. Those having any objection loan, lien mortgage, liabilities on the said land should bring the same in our knowledge within 15 days from publishing of this public Notice, thereafter our client wil have every right to finalize the transaction. nublic Notice, thereafter our client will have every right to finalize the transaction and no grievances or objection will be intertained.

Sd/-Mustafa Shaikh Date:27/06/2024 Esplanade Court, Mumbai 400001 Mob.: 9819466955

जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. काफील शाबीह** हे फ्लॅट क्र.बी-११, ३रा मजला, बी विंग, क्षेत्रफळ सुमारे ३५० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, रिशिकेष को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडची सोसायटी डमारत. एव्हरशाईन नगर. मालाड पश्चिम. मुंबईxnnn६४. जमीन सीटीएस क्र.३०७/४३/ए, गाव वलनाई, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे मालक व वहिवाटदार असून अनुक्रमांक १२१ ते १२५५ (दोन्हीसह) असलेले गागप्रमाणपत्र क्र.२५ अंतर्गत रु.५०/- प्रत्येकीचे पूर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे मालक आहेत सदर फ्लॅट हे सर्व अधिभार, दावा व मागणीपासून मुक्त आहे.

<mark>श्रीमती मृण्मयी वैभव गावडे</mark> यांनी सदर फ्लॅट **श्री. काफील शाबीह** यांच्याकडून खरेदी करण्याचे गन्य केले आहे.

श्री. डब्ल्यु.बी. मिरांडा (विक्रेता) आणि **श्रीम**ती गंगा तिलोकचंद चौधरी (खरेदीदार) यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०९.०१.१९८९ रोजीचा विक्री करारनामा अर्थात उपरोक्त मालमत्तेचे मुळ श्रेणी करारनामा हरवले आहे आणि शोध घेऊनही प्रापडलेले नाही.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागाव बारसाहक्क, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, अदलाबदल, न्यास, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी सर्व मुळ स्तावेजांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय **बी-१/१९, निम्न** तळमजला. टार्गेट मॉल. राजमहल हॉटेल समोर. चंदावरकर रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून चौदा (१४) दिवसात कळवावे, अन्यथा अश व्यक्तींचे दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

आज दिनांकीत २७ जून, २०२४

सही/ दयाशंकर यादव वकील, उच्च न्यायालय

सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड CIN: L72100MH1995PLC084788

नोंदणीकृत कार्यालय: सायबरटेक हाऊस, प्लॉट क्र.बी-६३-६४-६५-एमआयडीसी, रोड क्र.२१/३४, जे.बी. सावंत मार्ग, वागळे इस्टेट, ठाणे-४००६०४. दूरध्वनी:०२२-४२८३९२००, फॅक्स:०२२-४२८३९२३६, ई-मेल:cssl.investors@cybertech.com, वेबसाईट:www.cybertech.com

सूचना विषय: कंपनीचे समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयइपीएफ) प्राधिकरणाच्याँ डिमॅट खात्यात अनिवार्य हस्तांतरण

तवणकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा अधिनियम, २०१६ वेळोवेळी सधारितप्रमाणे (नियम) सहवाचिता कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४ च्या तरतुर्दीनुसार सलत ७ वर्षे किंवा अधिक काळाकिरता दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले नाभांश संदर्भात कंपनीचे समभागांचे गृंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (प्राधिकरण) च्य डेमॅट खात्यात अनिवार्य हस्तांतरणाकरिता सूचना देण्यात येत आहे.

नेयमात नमूद तरतूदीनुसार वित्तीय वर्ष २०२३–२४ दरम्यान कंपनीने यापुर्वीच ७ सलग वर्षे किंवा अधिव ठालाकरिता (वित्तीय वर्ष २०१५−१६ पासून) देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभांशसंदर्भातील सर्व शेअर्स प्राधिकरणाकडे हस्तांतराच्या अंतिम तारखेला हस्तांतर केलेले आहेत. शेअर्ससंदर्भात जे वित्तीय वर्ष २०२४-२५ दरम्यान प्राधिकरणाकडे हस्तांतरणास देय आहेत अशा संबंधित भागधारकांना त्यांच्या नोंद ई-मेलवर किंवा ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांना वास्तविक स्वरुपात वैयक्तिक पत्रव्यवहार कंपनीने केला आहे.

ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ खात्यामध्ये हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार भायईपीएफ खात्यामध्ये डिमॅट स्वरुपातील शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता आणि पंजाब नॅशनल बँकेमार्फत नएसडीएल व सीडीएसएलसह आयईपीएफ प्राधिकरणाद्वारे उघडण्यात आलेल्या डिमॅट खात्यात तद्नुसा इस्तांतरणाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्राऐवजी दय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भागप्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरूपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे शेअस् आयईपीएफ डिमॅट खात्यात हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत अशा भागधारकांनी कृपया पुढे नोदं घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरणाच्या खात्यात अशा शेअर्सचे हस्तांतरणाकरिता ज्या संबंधित भागधारकांचे खाते आहे अशा डिपॉझिटरीकडे आवश्यक सहकारी कारवाईद्वारे कळविले जाईल.

कंपनीने त्यांच्या <u>https://investors.cybertech.com/investors/unclaimedShares.aspx</u> वेबसाईटवर गृंतवणूकदार विभाग अंतर्गत अशा शेअर्सचे संपूर्ण तपशिल अपलोड केलेले आहे जे आयर्डपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरण उद्देशाकरिता कंपनीदारे नवीन भागप्रमाणपत्र वेतरणासंदर्भात योग्य सुचना म्हणून समजली जाईल.

अशा शेअर्सवरील पढील लाभांश हे आयईपीएफ खात्यातच वर्ग केले जातील. संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, सदर डिमॅट खात्यात असे शेअर्स जमा झाल्यानंतर आयईपीएफ प्राधिकरणाच्या . डेमॅट खात्यात जमा झालेले शेअर्स व लाभांश संदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. आयईपीएफ प्राधिकरणाकडे लाभांश व शेअर्स हस्तांतरणानंतर भागधारकास नियमात विहित प्रक्रियेनसार नमुना आयईपीएफ–५ मध्ये आयईपीएफ प्राधिकरणाकडे अर्ज करून दावा सांगता येईल. याची प्रक्रिया www.mca.gov.in व www.iepf.gov.in वर उपलब्ध आहे.

जर कंपनीला <mark>३० सप्टेंबर, २०२४</mark> पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास पुढील कोणतीही सूचना न देता नियमानुसार प्राधिकरणाकडे अशा शेअर्सचे हस्तांतरण कंपनी पुर्ण करेल. जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास संपर्क कंपनी निबंधक व ाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) **लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,** *युनिट: सायब***रटेक** सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ हाराष्ट्र. दूर.:०२२-४९१८६०००, फॅक्स:०२२-४९१८६०६०, ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in किंवा कंपनीचे

ई-मेल:<u>cssl.investors@cybertech.com</u>. सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडकरित

दिनांक: २७ जून, २०२४

सही / सरीता लिलारामानी

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

S(Y

स्काय इंडस्ट्रीज लिमिटेड

(सीआयएन : एल१७१२०एमएच१९८९पीएलसी०५२६४५) नौंदणीकृत कार्यालयः सी-५८ टीटीसी औद्योगिक क्षेत्र, ठाणे बेलापूर रोड, पावणे, नवी मुंबई - ४०० ७०५ **कॉर्पोरेट कार्यालय:** ११०१, युनिव्हर्सल मॅजेस्टिक, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, चेंबूर (पश्चिम) मुंबई ४०००४३. ईमेलः corporate@skycorp.in; वेबसाइटः www.skycorp.in; दूरध्वनीः ०२२-६७१३७९००

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे ३५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की स्काय इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १८ जुलै, २०२४ रोजी स.११:०० वा.(भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) /अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे, कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम), सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५ च्या तरतुर्दीचे पालन करून (लिस्टिंग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालय, भारत सरकार (एमसीए) सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दि.१३ एप्रिल २०२०, २०/२०२० दि.५ मे २०२० आणि या संदर्भात जारी केलेली त्यानंतरची परिपत्रके, नवीनतम म्हणजे सामान्य परिपत्रक क्र. ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ (एकत्रित एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१; सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/ प्तीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२; सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२ पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी २०२३; आणि सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी, सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३; सहवाचिता मास्टर सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी २/सीआयआर/पी/२०२३/१२० दिनांक ११ जुलै २०२३; (एकत्रितपणे परिपत्रके) एजीएम सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाव विचारविमर्श करण्याकरिता आयोजित केली जाईल.

या परिपत्रकांचे पालन करून, आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालासह ३५व्या एजीएमची सूचना, इतर गोर्शिसह, ई-मतदान तपशीलांसह दि.२६ जून २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे ज्या सदस्यांचा ई-मेल पत्ता कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी/डिपॉझिटरीजेमध्ये नोंदणीकृत आहे त्यांना पाठवले जाईल. २०२३-२४ वित्तीय वर्षाच्या वार्षिक अहवालासह एजीएम ची सूचना कंपनीच्या वेबसाइट www.skycorp.in वर आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर आणि एनएसडीएलच्या (रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करणारी एजन्सी) www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध असेल.

२० नुसार, वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे, सेबी चे नियमन ४४ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) आणि सर्वसाधारण सभेवरील सचिवीय प्रमाण - २ इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले. कंपनीला प्रस्तावित केलेल्या सर्व ठरावांवर सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एजीएम मध्ये मतदानाचा हक बजावण्याची सुविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे. कंपनीने रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाची सुविधा देण्यासाठी, व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एनएसडीएल ची सेवा प्रदान केली आहे. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगद्वारे मतदानाचे अधिकार हे कट ऑफ तारखेनुसार कंपनीच्या भरणा

केलेल्या इकिटी भाग भांडवलामधील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. संबंधित माहिती खालीलप्रमाणे आहे.				
अ)	रिमोट ई-वोटिंग प्रारंभाचा दिवस, तारीख आणि वेळ	:	सोमवार, १५ जुलै, २०२४ रोजी स.९:०० वा.	
ब)	रिमोट ई-वोटिंग समाप्तीचा दिवस, तारीख आणि वेळ	:	बुधवार, १७ जुलै २०२४ रोजी सायं.०५:०० वा.	
क)	कट ऑफ तारीख	:	गुरुवार, ११ जुलै २०२४	

रिमोट ई-व्होटिंग पध्दत एनएसडीएलद्वारे बुधवार, १७ जुलै २०२४ रोजी सायं. ५:०० वा. नंतर मतदानासाठी अक्षम केले

ज्या सभासदांनी आधीच रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते एजीएमला उपस्थित राह शकतात परंतु त्यांना पुन्हा

नभासदांना रिमोटपणे किंवा एजीएम दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांव यांचे मत देण्याची संधी असेल. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्य नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल ती एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची सुविधा घेण्यास पात्र असेल डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात. वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंडणीकत केलेले नाहीत अश

वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती आणि वैयक्तिक नसलेले भागधारक, जो कंपनीचे शेअर्स घेतो आणि ई मेलद्वारे नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य होतो आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करतो, तो लॉगिन आयडी आणि पासवर्ड evoting@nsdl.co.in वर किंवा जारीकर्ता/आरटीए ला विनंती पाठवून मिळवू शकतो. तथापि, रिमोट ई-व्होटिंगसाठी तुम्ही आधीच एनएसडीएल मध्ये नोंदणीकृत असल्यास, तुम्ही तुमचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून तुमचे मत देऊ

डीमॅट स्वरूपात सिक्यरिटीज धारण करणारे आणि कंपनीचे शेअर्स घेणारे आणि सचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेपर्यंत शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचे सदस्य बनणारे वैयक्तिक भागधारक 'ॲक्सेस एनएसडीएल ई-व्होटिंग प्रणाली' अंतर्गत एजीएमच्या

कंपनीच्या संचालक मंडळाने मे. रमेश चंद्र मिश्रा ॲण्ड असोसिएट्स, एलएलपी, कार्यरत कंपनी सचिव (पीसीएस: ३९८७) यांची ई· व्होटिंग प्रक्रियेसाठी तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे.

गुरुवार, ११ जुलै, २०२४ 'नोंद तारीखं' म्हणून निश्चित केली आहे, म्हणजेच १०/- रुपये प्रति इकिटी शेअर वर १/- (एक रुपया फक्त), जे आगामी एजीएममध्ये सदस्यांच्या मान्यतेच्या अधीन आहे.

व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासंबंधी किंवा एजीएमच्या आधी/दरम्यान ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नासाठी,

हेल्पडेस्क तपशील नएसडीएल सोबत डिमॅट स्वरूपात लॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करत असलेले सदस्य एनएसडीएल हेल्पडेस्व वर evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून संपर्क साधू शकतात किंवा टोल फ्री क्र. वैयक्तिक भागधारक १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करू शकतात लॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणारे सदस्य helpdesk.evoting@ प्तीडीएसएल सोबत डिमॅट स्वरूपात सेक्यरिटीज धारण करणारे cdslindia.com वर विनंती पाठवून सीडीएसएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात किंवा वैयक्तिक भागधारक ०२२-२३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८५४२-४३ वर संपर्क साध शकतात

स्काय इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता प्रियल रुपारेलिय

आयसीएसआय एम.क्र.ए७१०४०

कंपनी सचिव

CONTINENTAL CONTROLS LIMITED Corporate Identification Number: L31909MH1995PLC086040 Registered Office: Gala No.202, Krishna House, Shailesh Udyog Nagar, Opposite Nicholas Garage, Sativali Road, Waliv, Vasai (East) - 401208, Thane, Maharashtra, India

mittee of Independent Directors ('IDC') of Continental Controls Limited ('Target Company') relation to the Open Offer ('Offer') made Onelife Capital Advisors Limited ('Acquirer'), to the Public Shareholders of the ers') under Regulations 26(7) of Securities and Exchange Board of India (Substantial Acq f Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto ('SEBI (SAST) Regulations').

Wednesday, June 26, 2024 Target Company Continental Controls Limited Open offer is being made by the Acquirer for acquisition of up to 15,98,027 Details of the Offer pertaining to the Offer Shares, representing 26.00% of the Expanded Voting Share Capital of the Target Company, at an offer price of ₹4.00/- per Equity Share, to the Public Shareholders of the Target Company, payable in cash, assuming full acceptance aggregating to a maximum consideration of aggregating to an amount of ₹63,92,108.00/-, payable in cash. Names of the Acquirer and Person Onelife Capital Advisors Limited There is no person acting in concert for this Offer. Acting in Concert with the Acquirer Manager to the Offer Swarai Shares and Securities Private Limited Members of the Committee of Designation ndependent Directors (IDC) Pradeep Chhotalal Gaglan Chairperson Kanaiyalal Shantilal Thakker Member Hareshkumar Shantilal Thakke Keta Poojara Rajesh Member IDC Member's relationship with the Targe All IDC Members are the Independent Directors and Non-Executive Directors on the Board of the Target Company. Company (Director, Equity shares owned, iny other contract/relationship), if any Except Mr. Pradeep Chhotalal Gaglani who holds 100 Equity Shares representing 0.0016% of the Expanded Voting Shares of the Target Company, none of the other IDC Members hold any Equity Shares of the

IDC Members have not entered into any other contract or have other relationships with the Target Company. IDC Members have confirmed that they have not traded in the Equity Shares Trading in the Equity shares/other securities of the Target Company by IDC Members of the Target Company from the date of the Public Announcement till the date f this Recommendations. IDC Member's relationship with the Acquire None of the IDC Members hold any contracts, nor have any direct or indirect

Director, Equity shares owned, any other relationship with the Acquirer, their promoters, directors, and shareholders ontract/relationship), if any. their personal capacities. Frading in the Equity shares/other securities IDC Members have confirmed that they have not traded in the Equity Shares of the acquirer by IDC Members Recommendation on the Open offer Based on the review of the Offer Documents issued by the Manager to the as to whether the offer, is or is not, fair, Offer on behalf of the Acquirer, IDC Members believe that the Offer is fair and

eview the Letter of Offer dated Thursday, June 20, 2024, including the risk factors described therein before taking any decision in relation to this Offer. Summary of reasons for the recommendation IDC Members have taken into consideration and reviewed the following Offer Documents for making the recommendation:
a) The Public Announcement dated Wednesday, March 06, 2024

('Public Announcement');

The shareholders may independently evaluate the Offer, the market

performance of the Equity Shares, and take an informed decision in the best

of their interests. Further, the Public Shareholders, should independently

easonable and in line with the SEBI (SAST) Regulations.

with this Offer, published on behalf of the Acquirer on Tuesday, March 12, 2024, in Financial Express (English Daily) (All India Editions), Jansatta (Hindi daily) (All Editions), and Mumbai Lakshadweep (Marathi Daily) (Mumbai Edition) ('Detailed Public Statement')

a) Detailed Public Statement dated Monday, March 11, 2024, in connection

b) Draft Letter of Offer dated Tuesday, March 19, 2024, filed and submitted with SEBI pursuant to the provisions of Regulation 16 (1) of the SEBI

(SAST) Regulations ('Draft Letter of Offer'): The Letter of Offer along with Form of Acceptance and Form SH-4 date

Thursday, June 20, 2024 ('Letter of Offer'); The offer price is in terms of Regulation 8(2) of the SEBI (SAST) Regulations. Based on the review of the aforesaid Offer Documents, the IDC Members are of the view that the Offer Price is in line with the parameters prescribed y SEBI in the SEBI (SAST) Regulations.

These recommendations have been unanimously approved by the IDC

Members Details of Independent Advisors, if any Any other matter to be highlighted ms not defined herein carry the meaning ascribed to them in the Letter of Offer dated Thursday, June 20, 2024 To the best of our knowledge and belief, after making the proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and

Disclosure of Voting Pattern

cludes all the information required to be disclosed by the Target Company under the SEBI (SAST) Regulations. For and on behalf of the Committee of Independent Directors

Mr. Pradeep Chhotalal Gaglani Chairman & Director of the IDC

Date: Wednesday, June 26, 2024

कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०८ चे पालन करून. कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम. २०१४ च्या सहवाचिता नियम

ड) सभासदांना विनंती आहे की ते लक्षात ठेवावे:

सदस्यांसाठी रिमोटपणे किंवा एजीएम दरम्यान मतदान करण्याची पद्धत एजीएम आयोजित करण्याच्या सुचनेमध्ये प्रदान करण्यात आली आहे. कट ऑफ तारखेच्या वेळी कंपनीचा सदस्य नसलेली व्यक्ती ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळेल.

सचनेमध्ये नमद केलेल्या चरणांचे अनुसरण करू शकतात.

लेस्टिंग रेग्युलेशनच्या रेग्युलेशन ४२ नुसार, कंपनीने वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता १०% दराने अंतिम लाभांशांच्या देयाकरिता

सदस्य evoting@nsdl.co.in वर विनंती करू शकतात किंवा टोल फ्री क्रमांक: १८००-१०२०-९९० आणि १८००-२२४-४३० वापरु शकतात किंवा संपर्क - सुश्री प्रियल रुपारेलिया, कंपनी सचिव, स्काय इंडस्ट्रीज लिमिटेड, दूर.क्र.: ०२२-६७१३७९०० किंवा ईमेल: corporate@skycorp.in यांच्याशी संपर्क साधा.

डिपॉझिटरीद्वारे लॉग इन करण्याशी संबंधित कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी डीमॅट स्वरूपात सिक्युरिटीज धारण करणाऱ्या वैयक्तिक भागधारकांसाठी हेल्पडेस्क: अर्थात एनएसडीएल आणि सीडीएसएल. लॉगिन प्रकार सिक्यरिटीज धारण करणारे